

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.

रजिस्टर्ड ऑफिस व्दारा नाशिक महानगरपालिका, नाशिक
राजीव गांधी भवन, पुरंदरे कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक-४२२ ००२

Email ID- smartcitynsk@gmail.com

भरावयाच्या पदांची जाहीरात

नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. नाशिक करीता खालील नमूद पदे ही कंत्राटी पध्दतीने किंवा शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी दिनांक १५/०५ /२०१७ पावेतो पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	शैक्षणिक अर्हता	अनुभव	वेतन (प्रतिमाह)	नियुक्तीचा प्रकार
१.	स्मार्ट सिटी प्रकल्प अभियंता	स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर किंवा समकक्ष	१. केंद्र शासन/राज्य शासन/निमशासकीय क्षेत्रातील नागरी पायाभूत कामांसाठी काम केल्याचा कमीत कमी ७ वर्ष अनुभव २. केंद्र शासन/राज्य शासन/निमशासकीय सेवेतून अधिक्षक अभियंता किंवा त्यावरील पदावरून सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांना प्राधान्य ३. स्थापत्य कामातील प्लॅनिंग व डिझाईन तसेच स्थापत्य कामांचे सुपरव्हिजन केले असल्याचा प्रत्यक्ष अनुभव ४. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक	र.रु.१,००,०००/- (प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वेतन संरक्षित ठेवले जाईल)	कंत्राटी पध्दतीने किंवा केंद्र, राज्य शासन/निमशासकीय संस्थेतील कार्यकारी अभियंता किंवा वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यामधून प्रतिनियुक्तीने.
२.	मुख्य लेखाधिकारी	चार्टर्ड अकाऊंटंट (प्रतिनियुक्तीसाठी किंवा सेवानिवृत्त असलेल्या उमेदवारांसाठी CA असणे आवश्यक नाही)	१. कमीत कमी ५ वर्षांचा मुख्यलेखाधिकारी/मुख्यलेखापरिक्षक गट-अ संवर्गातील पदांवर काम केल्याचा अनुभव २. चार्टर्ड अकाऊंटंट (सनदी लेखापाल) किंवा ३. मास्टर डिग्री इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (वित्त) किंवा, सेवानिवृत्त महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ वरिष्ठ संवर्गातील अधिकारी, या संवर्गात किमान ५ वर्षे काम केलेले असावे/केंद्र शासनाच्या वित्तीय व लेखा व लेखापरिक्षण संवर्गातील सेवानिवृत्त गट-अ संवर्गातील अधिकारी या संवर्गात किमान ५ वर्ष कामकाज केलेले असावे. ४. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक	र.रु.७५,०००/- (प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वेतन संरक्षित ठेवले जाईल)	कंत्राटी पध्दतीने किंवा केंद्र, राज्य शासन सेवेतील वित्त विभागातील गट-अ (वरिष्ठ)/उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यामधून प्रतिनियुक्तीने.
३.	मुख्य नगर	अर्बन प्लॅनिंग	१. कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असणे	र.रु.५००००/-	कंत्राटी पध्दतीने

	रचनाकार	मधील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष	आवश्यक २.शासकीय सेवेतून सेवानिवृत्त नगर रचनाकार या पदावर काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य. ३. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक		
४.	कंपनी सचिव	इंस्टीटयुट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडीयाचा सदस्य	१. कंपनी सचिव या पदावर २ वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक २. कायद्याचे ज्ञान व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.	र.रु.३५०००/-	कंत्राटी पध्दतीने
५.	माहिती तंत्रज्ञान तज्ञ	कॉम्प्युटर इंजिनियरींग/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरींग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स या शाखेतील पदवी	१. कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक २. सार्वजनिक क्षेत्रातील कामकाजातील आय.सी.टी. व ई-गव्हर्नन्स प्रकल्पातील व्यवस्थापन कामाचा अनुभव असणे आवश्यक ३. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक	र.रु.६००००/-	कंत्राटी पध्दतीने

१. उक्त पदासाठी इच्छुकांनी मनपा संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज संगणकावर टंकलिखित करुन दिनांक १५ /०५/२०१७ पर्यंत कार्यालयीन वेळेत पोष्टाने किंवा समक्ष सादर करावेत किंवा स्कॅन करुन smartcitynsk@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत.

२. स्वीयेत्तर सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे प्रतिनियुक्तीच्या अटीशर्ती लागू राहतील.

३. कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करतांना उमेदवारास विहित करण्यात येतील अशा अटीशर्तीनुसार करारनामा करुन द्यावा लागेल.

४. उक्त जाहीरातीत नमूद पदांवर कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती झाल्यानंतर नियुक्ती झालेल्या पदावर नियमित करण्याचा हक्क सांगता येणार नाही वा दावा करता येणार नाही.

५. अर्ज मा.अध्यक्ष, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. C/o नाशिक महानगरपालिका,नाशिक राजीव गांधी भवन,पुरंदरे कॉलनी,शरणपूर रोड,नाशिक-४२२ ००२ या पत्त्यावर पोष्टाने व कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावा.

६. उपरोक्त पदांबाबतची कर्तव्ये,जबाबदाऱ्या,शैक्षणिक अर्हता,अनुभव,सेवाशर्ती इ. बाबतची सविस्तर माहिती नाशिक महानगरपालिकेच्या www.nashikcorporation.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

Sd/- xxx

आयुक्त

नाशिक महानगरपालिका,नाशिक